

Kusam Electrical Industries Ltd.

C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd., Vidyalankar College Road, Antop Hill,
Wadala East, Mumbal-400037.

Sales Direct: 022 - 27754546
Telephone: 27750662 / 27750292
CIN No.: L31909MH1983PLC220457

Email : sales@kusam-meco.co.in Website : www.kusamelectrical.com GST : 27AABCK3644E1ZR



Date: 04.02.2025

To,
The Bombay Stock Exchange (BSE) Ltd.
Corporate Services Department,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai –400001

BSE Scrip Code - 511048

<u>Subject: Notice of Board Meeting – Publication in Newspaper pursuant to Regulation 47 of SEBI (LODR), 2015</u>

Dear Sir/Madam,

This is to inform you that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 14th February, 2025 to consider the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 31st December 2024.

Further pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR), 2015 please find enclosed herewith, the notice of the Board Meeting published in "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper) on 04th February, 2025.

This for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For Kusam Electrical Industries Ltd.

CS Amruta Lokhande Company Secretary & Compliance Officer



Magnite arrives on the Global Stage:

Nissan Motor India commences exports of over 10,000 units of the Left-Hand Drive (LHD) New Nissan Magnite

Chennai : The New Nissan Magnite, the B-SUV launched by Nissan Motor India in October 2024 with a bold road presence and premium features, is now making its way to customers in global Left-Hand Drive (LHD) markets. Nissan Motor India flagged off the first shipment of close to 2,900 units of the LHD variant of the New Nissan Magnite from Chennai from the Kamarajar Port (KPL Ennore), India in late January 2025 to select markets in the LATAM region. This underscores Nissan's 'One Car One World' strategy and highlights Nissan Motor India's commitment towards expanding its global footprint and transforming India into a global hub for exports. In February 2025,

Nissan Motor India will export over 7,100 units of the New Nissan Magnite in the second in February wave 2025 markets to in the Middle East, North Africa, select markets in LATAM & Asia Pacific region. By end of February, the company will have exported a total of over 10,000 units of the LHD version of the New Nissan Magnite. Frank Torres, Vice Divisional President of AMIEO Business Region Transformation 8 President of Nissan India Operations, commented on the milestone, saying, "Nissan Motor India has been diligently working towards expanding operations and reach, not just within the domestic market

but also focusing on exports. In line with export plans our announced last year, we are delighted to begin exports of the New Nissan Magnite to Left-Hand Drive (LHD) markets. This is a significant achievement, and we look forward to serving new customers in these regions. The Nissan Magnite has been the cornerstone of our success in both India and global markets. and we are confident that this India-made vehicle will drive our export growth further." Saurabh Director Managing ofNissan Motor shared India, enthusiasm, stating, "The commencement of exports of the Left-Drive New Hand Nissan Magnite is a proud moment for us, as it aligns with our 'One Car, One World' philosophy.

The Magnite showcases the best of Japanese engineering combined with local expertise. It reinforces our 'Make in India, Make for the World' vision, delivering world-class innovation, safety, and value to customers globally. This also highlights India's increasing importance as manufacturing key hub export and Nissan. Nissan for remains committed to its operations in India, as well as to our dealers, partners, and customers. We are on track with the plans we laid out during the launches of the 4th Generation Nissan X-TRAIL and New Nissan Magnite last year.'

Premium Plast Strengthens Profitability in H1 FY25 with Margin Growth

H1 FY25 Standalone Key Financial Highlights

- Total Income Maintained at 23.27 Cr
- EBITDA of 5.44 Cr, YoY growth of 7.74%
- EBITDA Margin (%) of 23.39%, YoY growth of 191.01 BPS
- Net Profit of 2.61 Cr, YoY growth of 9.25%
- Net Profit Margin (%) of 11.20%,

YoY growth of 105.69 BPS

Commenting on the performance Dave, Premium Plast Limited said, operational efficiencies have led to strong EBITDA and net profit growth. Our focus on precision engineering, quality, innovation continues to drive our business forward. The improvement in margins reflects our disciplined approach to cost management and value-driven product offerings. We committed expanding to portfolio our and strengthening our presence across industries, ensuring sustained growth in the coming quarters" producing comprehensive portfolio of over 600

plastic

at two

located

Specializing in a wide range of precision plastic parts, Premium Plast serves industries, diverse including Automotive, Industrial, Electrical, and Specialized Packaging.

Underpinned commitment to precision, reliability, and innovation. Premium Plast Ltd. established itself as a trusted name in the plastic manufacturing

sector. The company dedicated is highdelivering quality, tailormade solutions that not only meet but often exceed client expectations. From advanced automotive components specialized packaging solutions, Premium Plast's products are crafted to fulfil the evolving needs modern industries.

Read Daily Active Times

components

strategically

facilities.

Public Notice: I Prakash J. Talreja have misplaced my share certificate of flat No. 707/708, Bldg No.33, ShivKrupa Co-Operative Housing society, EktaNagar, MHADA Kandivli East, Mumbai If found by someone Please Call 9819860773.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by my client Shri Chandulal Hiralal Nai that he is intending to purchase land bearing Survey no 22/1/1/1 in revenue village Khambale Taluka Dahanu Dist Palghar having area admeasuring 8000 Sq meters from Shri Anantprasad Dattatrey Babrekar. Shri Anantprasad Dattatrey Babrekar is the owner of Survey no 22/1/1/1 in revenue village Khambale Taluka Dahanu Dist Palghar having area admeasuring 8000 Sq meters as per latest 7/12 Extract.

All the banks, financial institution, Persons etc. are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim, whatsoever regarding the claims, objections from any person having right, title, interest in the application property by way of legal heirs etc. with sufficient proof within 15 days from this notice otherwise it will be treated that noting objections or claim is their over.

> Adv. Kishan Soni 9324116249 Shop No 20, Janki Legacy, Ramdev Park Road, Mira Road, East 401107

> > NOTICE

This is to notify that my client SMT MATA VIPRADAS MAHAJAN is one of the legal heirs in r/o Flat No. B-401 admeasuring 457.27 sq ft Carpet area situated at 4th Floor, Gayatri Krupa, Village Eksar, Babhai Naka, L.T. Road Borivali West, Mumbai 400 092 which was originally owned by MRS SATYAVATI PRASAD DEO and LATE MRS MEERA DUSHYANT MAHAJAN who was expired on 14/06/2020 at Mumbai vide Death Registration No. D-2020:27-90277-001703 ted 22/06/2020. The other legal heirs of MRS MEERA DUSHYANT MAHAJAN i.e. her Husband SHRI DUSHYANT GANESH MAHAJAN, married daughters MRS MALVIKA RAJENDRA MAHAJAN MRS SATYAVATI PRASAD DEO and Grand Son SHRI PARTH VIPRADAS MAHAJAN and Grand Daughter MISS NANDITA VIPRADAS MAHAJAN have released their rights to my client vide registered Deed of Release bearing No. BRL9-13051-2022 dated 10/08/2022 and make my client 50% owner of the said Flat alongwith MRS SATYAVATI PRASAD DEO. The late MRS MEERA DUSHYANT MAHAJAN have no any other legal heir who will claim on abovesaid Flat.

who will claim on abovesaid Flat.

Any legal heir or person/s having claim/right against the said flat by way of sale, exchange, charge, gift, trust, inheritance, possession, lease, mortgage, lien or otherwise requested to make the same known in writing with documentary evidence to below mentioned address within 14 days from the date hereof with all supporting documents and the claims, it any, failing which, it will be presumed that no person has any claim against the said Flat. Dated this 04th day of February 2025.

SANTOSH M. PITALE Advocate & Govt. of India Notary 10/D-8, Kalpataru Co.op. Hsg Society Ltd. Near Suvidya School, Gorai (1). Borivali (West), Mumbai 400 091

NOTICE

This is to notify that my client \boldsymbol{SMT} MAMATA VIPRADAS MAHAJAN one of the legal heirs in r/o Flat No.A-102 admeasuring 418 sq ft Carpet area situated at 1st Floor, Gayatri Krupa, Village Eksar, Babhai Naka, L.T. Road, Borivali West, Mumbai 400 092 which was originally owned by MRS MALVIKA R. MAHAJAN and LATE MRS MEERA DUSHYAN MAHAJAN who was expired on 14/06/2020 at Mumbai vide Death Registration No. D-2020:27-90277-001703 dated 22/06/2020. The other legal heirs of MRS MEERA DUSHYANT MAHAJAN i.e. her Husband SHRI DUSHYANT GANESH MAHAJAN, married daughters MRS MALVIKA RAJENDRA MAHAJAN, MRS SHRI PARTH VIPRADAS MAHAJAN and Grand Daughter MISS NANDITA VIPRADAS MAHAJAN have release their rights to my client vide registered Deed of Release bearing No. BRL9-13050-2022 dated 10/08/2022 and make my client 50% owner of the said Flat alongwith MRS MALVIKA RAJENDRA MAHAJAN. The late MRS MEERA DUSHYANT MAHAJAN have no any other legal heir who will claim on abovesaid Flat.

Now my client has to sell the abovesaid Flat to SATHANNA ODDETI Any legal heir or person/s having claim/right against the said flat by war of sale, exchange, charge, gift, trus inheritance, possession, lease, mortgage lien or otherwise requested to make the same known in writing with documentar evidence to below mentioned address within 4 days from the date of publication of this Notice of such claim at the below mentioned address with all supporting documents failing which the sale of the said flat shall be completed and the claims, if any, such person shall be treated as waived and not binding on my client.

Dated this 04th day of February 2025. SANTOSH M. PITALE Advocate & Govt. of India Notar 10/D-8, Kalpataru Co.op. Hsg Society Ltd., Near Suvidya School, Gorai (1), Borivali (West), Mumbai 400 091

PUBLIC NOTICE Public is hereby informed that my client MRS. GEETA SHYAMSUNDER NAIK, her husband LATE MR SHYAMSUNDER YASHWANT NAIK, was joint-owners SHYAMSUNDER YASHWANT NAIK, was joint-owners of the Flat No. 202. B-wing, on second Floor, in Society known as 'OM SAI LEELA APARTMENT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., adm. area 51.58 Sq. Meler (Built up), Village-Virar, Imarrolpada Naka, Virar (East), Tal.-Vasai, Dist.-Palghar - 401303, they was Purchased flat From M/S SHASHI ENTERPRISES on Dated-07th October, 2005, Reg. No. Vasai-25589-2005 but MR. SHYAMSUNDER YASHWANT NAIK, was expired on ISHYAMSUNDER YASHWANT NAIK, was expired on dated-01/09/2020, at Virar in The state Of Maharashtra, After death of the deceased 1) MRS. GEETA SHYAMSUNDER NAIK, & 2) MR. DEVENDRA SHYAMSUNDER NAIK, & 3) MR. RAHUL SHYAMSUNDER NAIK, became the legal heirs and joint owners of the said flat premises but MR. DEVENDRA SHYAMSUNDER NAIK & MR. RAHUL SHYAMSUNDER NAIK & MR. CALINDER NAIK WASHAMSUNDER NAIK & MR. RAHUL CHILDREN SHYAMSUNDER NAIK WASHAMSUNDER NAIK & MR. RAHUL CHILDREN SHYAMSUNDER NAIK WASHAMSUNDER WASHA SHYAMSUNDER NAIK have given their No Objection
for transferring the said Flat Premises in the name
my client MRS. GEETA SHYAMSUNDER NAIK.

If any person or persons have any type of objection possession case, tenancy, gift, mortgage in the said property kindly show their right title and interest with documentary evidence within 15 days from the date of publication of this notice failing which no claims will be accepted and it will be understand that no any person or persons have any rights title and interest in the said

property.

Date: 04/02/2025

Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights Near Railway Station, Nallasopara [East] Dist.- Palghar- 401209.

PUBLIC NOTICE KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally MR. RAJESHAM DUBBARAJAM KASANAVADA was lawful owner of Flat No. C-207, 2nd Floor, Prakashwadi S.R.A. No. C-201, 2 Floot, Frakashwadi S.A.Co-operative Housing Society Limited, Prakashwadi, Gundavli Village, Andheri (East), Mumbai – 400093; holding Share Certificate No. 056 under Dist. No. 276 to 280 in his name, which was allotted to him by Mis. Omkar Realtors & Developers Pvt. Lift vide Possession Letter dated 65 01 2014. td. vide Possession Letter dated 05.01.2014. hat said MR. RAJESHAM DUBBARAJAM KASANAVADA died on 30.05.2013 at Karimnagar District, State of Andhra Pradesh, leaving behind him, my clients SMT. NIRMALA RAJESHAM KASANAVADA

SMT. NIRMALA ŘRAJESHAM KASÁNAVADA (wife/widow) & MR. VAMSHI RAJESHAM KASANAVADA (son) as his only legal heir, representative to use, occupy the said Flat premises as co-owners thereof. Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of espect of his/her claim, within 14 days of publication of this Public Notice failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to

ave waived and/or abandoned.
Place : Mumbai Date : 04.02.2025
SHAILESH KUMAR MISHRA (Advocate High Court) Office: 811, 8th Floor, D Wing, Jay Hanuman Nagar C.H.S., Opp. Kamgar Stadium, S.B.Road, Dadar (W), Mumbai-400028, Mobile No: 9022127766

NOTICE Mr. Himanshu Chandrakant Bhatt a member of the Chandan Co-operative Housing Society Ltd., having address at Near Chandan Naka, Achole Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Palghar: 401 209 and holding flat/tenement No. A/11 in the building of the society, died on 13/11/2024 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objection are received within the period prescriber above, the society shall be free to deal with he shares and interest of the deceased nember in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The laims/objections, if any received by the society for transfer of share and interest o he deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society etween 10:00 hrs to 12:00 hrs from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Nallasopara (E)



The Chandan C.H.S. Ltd.

Chairman Hon/Secretary PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Charles Ligory Lobo was the member of The Bee Jumbo Darshan Co- Op Housing Society Ltd & holding Flat No. 004/B-2. The Bee Jumbo Darshan Co- Op Housing Society Ltd.

Koldongri Road (2), Garware Company Andheri (East), Mumbai 400069 hereinafte referred as "Said Flat". Mr. Charles Ligory Lobo demise intestate on 23/05/2024 without making Will. After the death of Mr. Charles Ligory Lobo 1) Mrs. Leticia Lobo (Widow 2) Mr. Kevin Lobo (Son) are only legal heir of the said Flat. Now Mrs. Leticia Lobo & Mr. Kevin Lobo are

going to transfer above said Flat on their name hence, if any other person or persons having any claims, or right, interest, title against it respect of said flat or objections from the other heir or heirs or other claimants/objector o objectors for the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society are hereby required to intimate me at my below nentioned address within a period of 07 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections fo transfer of shares and interest of the decease member in the capital/property of the society if no claims/objections are received within the period prescribed above, my client shal proceed and complete all the requirement regarding the Said Flat and such claim and bjections received thereafter shall be deeme to have been waived Date: 04/02/2025

Place:Mumbai Adv. Samir Surve G12, A Wing, Bldg. No. 01, Shankarwadi **Behind Viva Hubtow** Jogeshwari East, Mumbai 400066

Redevelopment Tender Notice

Invite sealed offers from reputed **Builders/ Developers for the Proposed Joint** Redevelopment of our Housing Societies Bldg. 412-Aarambh chs ltd. Bldg- 413 Sai vatsalya chs. ltd. Bldg 414-Savali chs ltd.

> No of members -288 Total Plot Area 2,373 Sq.mt Conveyance is yet to be obtained

Kindly submit your sealed offer on and before 4/2/2025 to 18/02/2025 6.00 pm at Arambh Chs Ltd. 7/412, R.D. Marg, Tagore Nagar Vikhroli East, Mumbai-400083

> For More details Please contact 9768551718/9920799621

NOTICE

RAHIM BAKSH HOUSIL SHAH a member of the SATELLITE GARDEN D-1 Co-operative Housing Society Ltd, having address at CTS NO. 644 (PT), 620-A1-A4, Film City Road, Goregaon East, Mumbai 400063 and holding Flat /Shop No.21 in the building of the society, died on 09/01/2022, and his heirs requesting to transfer said shop without producing

The society hereby invites claims or objection from the heir or heir or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and ther proofs in support of his/her/their aims/objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/property of the society. If no claims, objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimant objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 08 P.M. to 10 P.M. from the date of publication of the otice till the date of expiry of its period. Place: Mumbai

Date: 04/02/2025 2025 For and on behalf of The SATELLITE GARDEN D-1 **Co-operative Housing Society Ltd** Hon. Secretary

APPENDIX - 16 [Under the Bye-law No. 34] NOTICE

Late Mr. Anthony Santan Fernandes and Late Mr. James Estogin Pius Fernandes, Members of the Citizen Petunia CHSL herings of the Chizer Fellina Chist having, address at, Bldg No. B/5, Citizer Complex, Village Juchandra, Naigaon (E, Tal. Vasai Dist Palghar-401208 and holding 50 % share in Flat 306, Third Floor, B-Wing, in the building of the society, expired on 15/03/2023 and 31/01/2024 respectively. The society the heir or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the decease member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs is support of his/her/their claims/ objection for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ propert above, the society shall be free to dea with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer or shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the societ n 10 A. M. to 5 P.M. From the da of publication of the notice till the date o expiry of its period. Place: Naigaon(E) Date: 02/02/2025

Place: Naigaon(E)
Date: 02/02/2025 Flat No G-07, Citizen
Sunflower CHS Ltd, C-14, Naigaon(East)
Vasai, Palghar-401208 9323950767/
9284444267 tnst2010@gmail.com

PUBLIC NOTICE

I on behalf of my client is investigating the title of Hazoor Multi Projects Limited (owners) in respect of their property being Office No. 45, adm. 1138 sq. t. Built Up area, on the 4th floor of C Wing, along with right to use one car parking space in the compound ring no. C/7, in the building known as "Mittal Tower" & in the Society Known as "Mittal Tower Premises Co-operative Society Limited", situated at Nariman Point Mumbai 400 021, bearing Plot No. 210, Cadastral Survey No. 1957 of Village Fort

My clients have informed me that following below mentioned document is lost/misplaced:

1) Original as well as copy of Original Deed of Declaration executed by Parvtibai Saremal Jain through its POH Saremal Jain, duly stamped and registered (Registration No. BBE-2-7778-2009

dated 11/11/2009) pertaining to Office No. 45
2) Original Agreement for Sale dated 09/11/1978 executed between Messrs. Bharat Trading Corporation as the Builders of the one part, and Smt. Parvatibai Saremal Jain as the Purchaser of he other part (Adjudicated no M.COM/Y/8653/05/certificate/1920/09.) ertaining to Office No. 45

Any person having any claims or rights in respect of the said premises by way of inheritance, share, sale license, gift, mortgage, charge, possession, lease assignment, lien, ownership, transfer, access easement, encumbrances howsoever or otherwise and/or having possession of the aforesaid documents and/is hereby requested to make the same known in writing to the undersigned within 14 (fourteen) days from the date of publication of this notice of his/her/their share of claim, if any, with all upporting documents failing which , it will be ssumed that there are no claims or issues in espect of the said premises and that the said cument shall be treated as irretrievable and/or

> Komal N. Jain. Advocate (High Court) Office No. 402, 4th floor, Vaishali Shopping Centre Beside Natraj Market S. V. Road, Malad (West) Mumbai - 400 064

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that Late Smt. Anuja Ashok Bhadkamkar, wa ne member of Rohan Co-op. Hsg. Soc. Ltd & holding Flat No. 201, Second Floor, Roha CHSL, Krishna Sthal, Ahmedabad Road, Be hind Delhi Darbar Hotel, Mira Road (East Tal. & Dist. Thane, but Late Smt. Anui Ashok Bhadkamkar, expired on 07/02/201 without making nomination or Will and afte the death of **Late Smt. Anuja Ashol Bhadkamkar** 1)Mr. Ashok Vishno Bhadkamkar (Husband), 2) Mrs. Aditi Milin harat (Married Daughter) & 3)Mr. Amey Ashok Bhadkamkar (Son), are the only leg heirs of her, from which My client Mr. Amey Ashok Bhadkamkar has applied for trans fer of the Share, interest, rights, title in re spect of said flat on his name with the cor ent from 1)Mr. Ashok Vishnu Bhadkamka Husband), 2) Mrs. Aditi Milind Ghara Married Daughter) also they have execute the Release Deed Dated 13/10/2016 Registerd under Regn. No. TNN-7-13532 2016, Dated 13/10/2016 favouring **Mr. Amey** Ashok Bhadkamkar and hence Mr. Amey Ashok Bhadkamkar is now 100% Owne and Member of the said Flat having posse ion of the said Flat.

So if any other person or persons havin any claims, or right, interest, title against i respect of said flat or objections from the other heir or heirs or other claimants / object tor or objectors for the transfer of the sa shares and interest of the deceased member in the capital / property of the society are hereby required to intimate me at my belov mentioned address within a period of 14 day rom the publication of this notice, with cor ies of such documents and other proofs i support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the de eased member in the capital / property of the society, if no claims / objections are receive within the period prescribed above, my clie shall proceed and complete all the require ments regarding the Said Flat and such clair and objections received thereafter shall b

Adv. Sachin M. Pati Add: 151, Satyam Shivam Shopping Centre Near Railway Station, Nallasopara (West Tal. Vasai, Dist. Palghar - 401 203.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Rajendrapratap Singh Tejbahadursingh Thakur was the member of New Om Shri Ganesh Co -Op Housing Society Ltd. & holding Shop No Ground Floor, Building No.1, New Om Shri Ganesh Co-Op Housing Society Ltd. Majas Village, Shyam Nagar, Jogeshwari East Mumbai 400060 hereinafter referred as "Said Shop". Rajendrapratap Singh ejbahadursingh Thakur demise intestate o 15/03/2018 without making Nomination or Will Whereas Mr. Shashi Rajendra Pratap Singl has applied for transfer of the 100% Share interest, rights, title in respect of said flat going to transfer above said Flat on his name, if any other person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said flat or objections from the other heir or heirs of other claimants/objector or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society are hereby required to intimate me at my below mentioned address within a period of 07 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims lobjections for transfer of shares and interes of the deceased member in the capital/ property of the society, if no claims/objections are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements regarding the Said Flat and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived

Date: 04/02/2025 Place:Mumbai

> Adv. Samir Surve Add: Office No. 2, Building No. 8 Ashtavinayak Chs Ltd, PMGP Colony Andheri (East), Mumbai No 400093

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that 1) Flat no 704 of Neelkanth Gardens Co-operative Housing Society Ltd, Bhaktakavi Shivjibhai Devshi Road, Opp. Jain Mandir, Govandi, Mumbai-400088 stands in the name of Mrs. Shivani Bansal & Mr.Manu Bansal, holding share certificate no 115 with distinctive numbers from 0576 to 0580 (both inclusive) for Rs.50/each and

2) Flat no 705 of Neelkanth Garder 2) Hat no 705 of Neelkanth Gardens Co-operative Housing Society Ltd Bhaktakavi Shivjibhai Devshi Road, Opp. Jain Mandir, Govandi, Mumbai-400088 stands in the name of Mr.Man Bansal & Mrs. Shivani Bansal, holding share certificate no 48 with distinctive numbers from 0241 to 0245 (both inclusive) for Rs.50/each. Both the original share certificates of Flats 704 & 705 are misplaced/lost/damaged and Mr. Manu Bansal & Mrs. Shivani Bansal have applied to the society to issue them Duplicate Share certificates in their names as they were in the originals. The Society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors to this matter within the period of 15 (Fifteen days) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for the transfer of Shares and all rights and title to the applicants. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to go ahead in such manner as is provided under the byelaws of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. Any received after shall be deemed null and void. numbers from 0241 to 0245 (both nclusive) for Rs.50/each. Both the

Hon. Chairman Neelkanth Gardens CHS • Place : Mumbai• Date : 4th Feb 2025

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Late Mr Govindbhai Bhikalal Mewada was the owner of Flat No. A - 301, 3rd Floor, in Surai Nagar C.H.S. Ltd", B. P. Cross Road No. 5 (North), Bhayander (E) Dist. Thane - 401 105. In the meantime Mr. Govindbhai Bhikalal Mewada die on 14/09/2005. After the death of the Mi Govindbhai Bhikalal Mewada his wife our client Mrs. Lilaben Govindbha Mevada is claiming for transfer of right title, interest & share of deceased i respect of the said Flat in her name & i her favour. And children Mr. Kanubha Govindbhai Mewada & Mrs Jyotsanaben Rajendrabhai Mistry & Mr. Alpesh Govindbhai Mewada of the deceased have released their share in favour of our client by virtue of Release Deed dated 21/10/2024 Vide documen No. TNN7 / 19058 /2024. And by virtue o Release Deed our client is the owner of said Flat premises and is now intending to sell / transfer the said property to prospective purchaser. Therefore person/s having any claims or objection should report / inform us along with prope and valid documents at our below mentioned address within 15 days of the publication of the said public notice nowever no claims or objections o whatsoever nature thereafter will be

ntertained. **Mandar Associates Advocates** Office: B -19, Shanti Shopping Center, Opp. Railway Station, Mira Road (E), Tal. & Dist. Thane - 401107.

Mob.No.9321883376 Place: Mira Road Date: 04.02.2025

PUBLIC NOTICE Shrimati SUMANGALA VASANT

KULKARNI a member of the KRISHNA CHHAYA Co-operative Housing Society Ltd., having address at 201, Krishni Chhaya, D.N. Mhatre Road, Near S Rock College, Eksar, Borivali (West) Mumbai-400103 and holding Flat tenement No. 201, in the building of the society, died on 4th OCTOBER 2022

ithout making any nomination. The Society hereby invites claims or jections from the heir or heirs or other imants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital property of the Society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and Interest of the deceased Member in the capital property of the Society.

If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the dec Member in the capital property of th Society in such manner as is pr under the Bye-laws of the Society

The claims/ objections, if any, reby the Society for transfer of shares an nterest of the deceased Member in the capital property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society.

A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the aimants/ objectors, in the office of the Society/ with the Secretary of the Societ etween 10:00 A.M. To 07:00 P.M. from the date of publication of the notice till th te of expiry of its period.

For and on behalf of THE KRISHNA CHHAYA CHS LTD

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large tha on behalf of My client Mr. Krishna Vishram Nishad, is the owner of the Room No. 2039, (Property No. R010024467000) Jay Barnandev Nagar, Murdha Khadi, Uttan Road Bhavandar West, Dist, Thane 401101, which was purchased From MR. Sheetal Heera Mhatre by Sale Agreement Dated 24/07/2005 and the same got Notarised. ,having the original Sale Agreement has been lost misplaced and not traceable till today. My clien lodge the Police complaint dated 31/01/2025 ost Report No. 3982-2025.

f anyone finds the aforesaid original locuments or having claim/objection required to make the known writing to me at my below address together with proof/ evidence in support of their claims/objection within 15 days from the date of publication.

Adv. Lovely R. Jadaun Shop No.-2, Sairath Tower, Near M.B.M.C. Bhavander (west Thane -401101

DATE: 04/02/2025

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.

CIN: L31909MH1983PLC220457 Regd off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, adala (E), Mumbai- 400037. Tel -27750662 Email: kusammeco.acct@gmail.com

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company wil be held on Friday, 14th February, 2025 at 03.00 pm to consider and approve, the Un-Audited Financial Results for the quarter

ended 31st December, 2024. For, Kusam Electrical Industries Limited Amruta Lokhande

Company Secretary & Compliance Officer Place : Mumbai Com Date : 03rd February, 2025

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Gopaldas G. Tanna and 2) Mrs. Nalir G. Tanna were the joint members of the Flat No. 2103/2104, on the 21st Floor, in the Building known as "Challenger-I" o Challengers Co-operative Housing Society Limited, Situated at, Thakur Village Kandivali (East), Mumbai-400101 Mr. Gopaldas G. Tanna the co-owner as co-member of the society expired on 16.10.2024

We hereby invites claims or objection rom heir or heirs or other claimant or laimant/s objector or objectors to the ransfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and othe proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interes of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the byela

ADVOCATE SMITA GHADI Add.: Shop No.76, EMP 75, Phase 4 Evershine Helio CHS LTD. hakur Village, Kandivali (E), Mumbai 400101

Date: 04/02/2025

BEFORE THE STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION FOR MAHARASTRA AT MUMBAI Old Secretariats Building, Extension Bu Ground Floor, Opp. Jahangir Arts Gallary, M. G

Place: Mumbai

Road, Kalaghoda, Mumbai-400 032. Consumer Complainant No.17/744 Shahnaz Toufique Baig

Aditya Builders And Developers Pvt. Ltd.

1) Shahnaz Toufique Baig Residing at:- Tirupati, 1104, Sector 22, Plot 21

2) Aditya Builders & Developers Pvt. Ltd Tirupati Balaji Group Registered Office at :- Shop No.9, Ground Flooi Prajapati Arcade Co. Op. Hsg. Soci. Ltd. Plot No.22 d 23, Sector 15 A, Nr. Neelkamal Hotel, Opp. Panvel

Railway Stn. New Panvel (E), Navi Mumbai-410206

Public Notice
TAKE NOTICE THAT the complainant above med has/have filed Consumer Complaint No. 17/744, before, State Consumer Disputes edressal Commission for Maharashtr at Mumbai WHEREAS the Complaint above mentioned was listed before the Commission for appear ance of apponent No.1, but as it is not possible to serve the notice by regular service, to Opponent No 1 hence the Hon'ble Commission ordered the vice by substituted service i.e., Public Notice. Notice is hereby given to Opponent No.1, that if you wish to contest the Complaint you are

required to remain present on 18/02/2025 at 10.30 a.m. in person or by pleader duly nstructed and produce the documents in your defense on which you disire to rely upon TAKE FURTHER NOTICE THAT in default of your appearance on the date and time above mentioned the Complaint will be proceeded for determination in your absence and no further Notice in relation thereto shall be given. On this 19th day of Dec. 2024.

Registrar (Legal)

State Consumer Disputes Redressal Commission Maharashtra, Mumbai PUBLIC NOTICE KNOW ALL MEN BY THESE PRESENTS

that Mr. Santosh Shreedhar Masureka

was lawful owner of Flat No. 56, 2nd Floor Saurabh (SRA) CHS. Ltd., Prathana Sama Road, Vile Parle (East), Mumbai - 400057 holding Share Certificate No. 53 under Dist. Nos. 261 to 265 in his name, which was allotted to him Builder M/s. Matoshree Realtors Pvt. Ltd. vide Allotment Letter dt. 5.07.2003 and as per Original Agreemen dt. 27.04.2002. That said Mr. Santosh Shreedhar Masurekar has sold to Mr. Arvind Yashwant Utekar vide Deed of Transfer dt. 17.05.2016, duly registered ide Doc. No. BDR-1/6153/2016 dt 3.06.2016. That said Mr. Arvind Yashwan Mr. Nitesh Padmanabha Karmaran &

Utekar has sold the said flat to my clients Mrs. Pushpa Nitesh Karmaran vide Agreement for Sale dt. 14.01.2025, duly egistered vide Doc. No. BDR-18/616/2025 dt. 14.01.2025 and since then my clients
Mr. Nitesh Padmanabha Karmaran & Mrs. Pushpa Nitesh Karmaran are in use premises as sole owner thereof. That Original Agreement dt. 27.04.2002 is lost / misplaced by my client and in that regard he has lodged online Lost Report bearing No. 15075-2025 dated 01/02/2025 with Andheri Police Station.

Any person who finds the said origina

Any person who finds the said original Agreement should intimate to the undersigned & if any person, Bank, Financial Institution having any claim or right in respect of the said Flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance, howsoever or otherwise or having above agreement is hereby called upon / intimate to me within 14 days from the date of publication of this notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned.

Place: Mumbai Date: 04.02.2025 RAMESHCHANDRA TIWARI (Advocate High Court Office : 129, A-Wing, Apli Ekta HSG. Soc. Ltd. Near The Leela Hotel, Navpada, Marol Naka Andheri (East), Mumbai - 40005

दिनांक ०८.०४.२०२४ रोजी प्रकाशित आमच्य र्वीच्या जाहीर सचनेच्या पढे सर्वसामान्य जनतेस १ श्रीम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड जमीन इमारत क्र.१५३ए, नेहरू नगर, कुर्ला पुर्व (सद सोसायटी) यांची व्यवस्थापकीय समिती यांच्याद्वा नोसायटी निधीचा गैरवापर व आर्थिक अनियमित करिता महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्य कलम ८३ अन्वये चौकशीकरिता उपनिबंधक, सहकार संस्था, म्हाडा यांचे मंजूर आदेश दिनांक ०७.०७.२०२३ रोजीच्या आदेशानुसार सावध करण्यात येत आहे.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला ज्ञात असावे की, (अ) प्रकल नाव: ''श्रीम'' सह स्थावर संपदा प्रकल्प आणि रेर नोंदणी क्र. पी५१८०००५१६७१ हे रेरा कायद्याच्या विविध तरतुदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी **महारेरा प्राधिकरणाटा** मंजुर दिनांक ०३.०४.२०२४ रोजीच्या आदेशानुसा स्थगिती आणि (ब) अध्यक्ष (श्री. दिलीप साळवी सचिव (श्री. आर. राघवन) व समिती सदस्य (श्रीमत उमा पिंगळे) यांचा समावेश असलेली व्यवस्थापकीर प्रमितीच्या विरोधात त्यांच्याद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्थ कायदा १९६० (एमसीएस ऑक्ट) च्या विविध उलंघनाकरिता (एमसीएस ॲक्टच्या लाग तरतदीनसा व्यवस्थापकीय समिती बरखास्त होण्याच्या मर्यादेपर्यंत) त्यांच्या विरोधात सोसायटीच्या बहसंख्य सदस्यांदा सादर केलेल्या तक्रारीवर आधारित, एसीएस कायद्या कलम ७७ए अन्वये नियुक्त <mark>प्राधिकृत अधिकारी</mark>द्वां दिनांक ०९.०१.२०२५ रोजीचे उपनिबंधक, सहकार संस्था, म्हाडा यांच्याद्वारे मंजूर आदेशानुसार सोसायटीच्य दैनंदिन व्यवहाराची व्यवस्था पाहणे आणि विविध ऱ्यायालये/न्यायिक प्राधिकरणाद्वारे मंजूर वर नमु आदेशाबाबत सर्वसामान्य जनतेस याबाबत कळविण्या प्रयत्न करावेत. **जर सर्वसामान्य जनतेमधील कोणास**ह कोणतीही रक्कम गुंतविण्याची असल्यास किंवा उ कोणाब्यक्तीस सदर प्रकल्पात काही रक्रम गुंतविण्याची इच्छा असल्यास ते त्यांनी स्व:च्य **जोखिमीवर करावे** आणि पढील विद्यमान पलॅट मालक) सोसायटीचे सदस्य वैध भाग प्रमाणपत्रेधारक हे अश व्यक्तींना होणाऱ्या कोणत्याही नुकसानीकरिता जबाबदाः असणार नाहीत.

१) श्री. विजय सी. म्हात्रे, २) श्री. बकुळ ठकर अन्य, ३) श्री. उमेश चांदरे व अन्य, ४) श्रीमती सीमा गुजाले व अन्य, ५) श्री. हसनिमया कूरूवली, ६) श्री. श्रीधर भुसकुटे, ७) श्रीमती जगुबाई माने, ८) श्री जगदीश रेड्डी, ९) श्री. संतोप पाटील, १०), श्री. विनोद

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की , माझे अशील श्री गोविंद दत्तू माने हे, खोली क्र. बी-११, गोराई (१) स्नेह्सुगंध को-ऑ.ही.सोसायटी लि. प्लॉट क्र. ९२, गोराई-१, बोरीवली (प.), मुंबई -४०००९९ (यापुढे सदर खोली जागा म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत आणि मूलतः सदर जागा डब्लुबीपी अंतर्गत म्हाडा वाटप पत्राद्वारे माझ्य अशिलांना देण्यात आली आहे.

माझ्या अशिलांकडून जे म्हाडा/डब्ल्युबीपी गधिकरणाने जारी केलेले मूळ वाटपपः हरवले/गहाळ झाले आहे आणि याबाबत माझ्य अशीलांनी दिनांक ०२.०२.२०२५ रोजी गोराई बोरीवली पोलीस स्टेशन, मुंबई-४०००९१ येथ तक्रार क्र १००६२/२०२५ ॲंतर्गत येथे नोंद केली

सदर खोली बाबत अथवा सदर खोलीच्य नालकत्वा बाबत अथवा वर उल्लेखिलेल्या मूळ वाटप पत्राबाबत कोणा व्यक्तीस काही दावा 🛚 आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वक्षारीककर्तीकडे खाली नमूद केलेल्या पत्यावर प्राजच्या तारखेपासून १४ दिवसाच्या कालावधीत लेखी स्वरुपात कळवावे अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा अस्तिस्वात नाही आणि/अर्थव पदर दावा असल्यास त्याचा त्याग केला गेला आहे .

सुप्रिया सुशांत कदम वकील उच्च न्यायाल प्लॉट क्र. १११/ड-३, गोराई-दिनांकः ०४.०२.२०२५ बोरीवली (प.), मुंबई-४०० ०९९

मुंबई येथील लघुवाद न्यायालयात (वांद्रे शाखा) अंमलबजावणी अर्ज क्र.१००/२०२४

आर.ए.ई.८. आर.दावा क्र.३२५/२०२२ १. श्री. एल्विस अल्बान रॉड्रिग्ज वय: ६० वर्षे. पद: निवत्त

२. श्री. अँसेलम मायकल रॉड्रिग्ज (हटवलेले) ३. श्रीमती थेरेसा विल्यम रॉड्रिग्ज

वय ९३ वर्षे, पद: निवृत्त लकी व्हिला, सीटीएस क्र.२१९९ असलेल्या प्लॉटवर उभे असलेले

वाकोला व्हिलेज रोड, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-४०००५५ च्या गलमत्तेचे मालक आणि घरमालक

१. श्री. फ्लेव्हियो फर्नांद्रिम वय: प्रौढ, व्यवसाय: माहित नाही. २. श्री. नेव्हल फर्नांडिस

३. सुश्री जेसी फर्नांडिस

वय: प्रौढ, व्यवसाय: माहित नाही. दिवंगत श्रीमती लोरेटा उर्फ लोरेटिना फर्नांडिस

यांचे सर्व वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी. पत्ता: रूम नंबर २. लकी व्हिला, वाकोला व्हिलेज रोड.

समोर सावित्री सदन इमारत, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-४०००५५. ४. श्री. अँसेलम मायकल रॉड्रिग्ज

लकी व्हिला, सीटीएस क्र.२१९९ असलेल्या प्लॉटवर उभे असलेले,

वाकोला व्हिलेज रोड, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-४०००५५

वर उलेख केलेल्या प्रतिवादी क.१ ते ३. ज्याअर्थी, वर उल्लेख केलेल्या फिर्यादींनी वरील अंमलबजावणी अर्ज क १००/ २०२४, आर.ए.ई. आणि आर. दावा क्र.३२५/२०२२ काढला आहे आणि त्यात अशी प्रार्थना केली आहे की, खटल्याची जागा म्हणजे खोली क्र.२ लकी व्हिला, वाकोला व्हिलेज रोड, समोर सावित्री सदन इमारत, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००५५ रिकामी करण्यासाठी त्यांना प्रतिवादी क्र.१, २ आणि ३ विरुद्ध ताबा वॉरंट जारी करावी.

प्रतिवादींना खटल्याच्या जागेत कोणत्याही प्रकारे ततीय पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यापासून रोखले जात आहे, येथे लिहिलेल्या अनुसूचीनुसार कायमस्वरूपी मनाई आदेशाद्वारे, ताब्यात असलेल्या खटल्याच्या जागेच्या चाव्या सुपूर्व करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत आणि खटल्याच्या जागेच्या संदर्भात या माननीय न्यायालयाचा ताब म्हणजे खोली क.२ तळमजला. लकी व्हिला. वाकोला व्हिलेज रोड. सांताकड (पर्व), मंबई- ४०००५५.

तुम्हाला विनंती आहे की तुम्ही न्यायालय कक्ष क्र.३७, ७वा मजला, लघूवाव न्यायालय, अनंत काणेकर मार्ग, भास्कर इमारत, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ येथे माननीय न्यायाधीशांसमक्ष प्रत्यक्ष किंवा योग्य सूचना देऊन ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहावे, अर्जाविरुद्ध कारणे दाखवा, ज्यामध्ये असे न झाल्यास. सदर अर्जाची सनावणी आणि निर्णय एकतर्फी होईल आणि हे देखील लक्षात घ्या की जर तुम्ही नमूद केलेल्या तारखेला किंवा त्यापूर्वी सेवेसाठी पत्ता दाखल केला नाही तर तुमचा बचाव रद्द केला जाऊ शकतो.

तम्हाला सदर फाशीच्या अर्जाची प्रत या माननीय न्यायालयाच्या न्यायालयीन कक्ष क्र.३७ मध्न मिळ् शकेल.

या माननीय न्यायालयाच्या शिक्क्यानिशी आज दिनांकित १३ जानेवारी २०२५ रोजी

दिनांक: १८.०१.२०२५ ठिकाण : मुंबई

आर. के. कुलकर्णी शिक्क अतिरिक्त निबंधक

जाहीर सूचना

श्री. रामचंद्र महादेव बिरमोले व श्रीमती शोभा महादेव बिरमोले हे सोसायटीचे मयत सदस्य श्री महादेव रामचंद्र बिरमोले, ज्यांचे १६.०७.२०२४ ोजी निधन झाले, यांचे कायदेशीर वारसदा आहेत, यांच्याकडे फ्लॅट क्र.००४, तळमजला इमारत क्र.बी०१, पुष्पा गंध को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., अशोकवन, शिव-वल्ल% रोड, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ क्षेत्रफळ ४२७ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र आहे.

उपरोक्त सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील त्यांचे अविभाजीत शेअस हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास मयत सदस्याचे शेअर्सवर दावा/आक्षेप सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१० दिवसांत** दावा किंव आक्षेप मागविण्यात येत आहेत. सदर सोसायटीकडे दावा/आक्षेप प्राप्त झाल्यास सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत तरतुदीप्रमाणे व्यवहार केला जाईल

च्या वतीने व करिता पुष्प गंध को.हौ.सो.लि सही/-

अध्यक्ष/सचिव दिनांक: ०४.०२.२०२५ ठिकाण: मंबर्ड

PUBLIC NOTICE

Mrs. Anchal Sunil Ahuja and Late Mr. Sunil Ramchand Ahuja, are owners / entitled to Flat No. A/301 - Area 78.54 sq. mtrs. BUA, 3rd Floor, with Ca Parking Space-Garage No.3, Versova Neptune CHS Ltd. at Plot No.71, 4th Cross Lane, Lokhandwala Complex Andheri (W), Mumbai-400053 situate a land bearing CTS No. 1/84 of Vill Oshiwara, Tal. Andheri, Dist. Mumba Suburbs, i.e. said Flat Mr. Suni Ramchand Ahuia expired at Mumbai on executed Release Deed for transfer of 50% share etc. in said Flat in favour of her Son- Mr. Rohit Sunil Ahuja. Any one having any Claim, Objection etc. shall send claim/objection etc. in writing, to under-signed, with documentary proof or vidence in support of such claim within 14 days from this Public Notice, failing which claim/s of such person(s), if any will be deemed to have been waived and/or abandoned.

Mrs. Anchal Sunil Ahuja Place: Mumbai / Date: 04-02-2025

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. चालर **लायगोयरी लोबो** हे दी बी जम्बो दर्शन को–ऑप हौसिंग सोसायटी लि. या सोसायटीचे सदस्य होतं आणि फ्लॅट क्र.००४/बी-२, दी बी जम्बो दर्शन को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., कोलडोंगरी रोड (२), गरवारे कंपनी, अंधेरी (पुर्व), मुंबई ४०००६९, यापुढे सदर **फ्लॅट** म्हणून संदर्भ, य जागेचे धारक होते. श्री. चार्लीस लिगोरी लोबो यांचे २३.०५.२०२४ रोजी कोणतेही इच्छापत्र र करता निधन झाले. **श्री. चार्ल्स लायगोयरी लोब** यांचे निधनानंतर १) श्रीमती लेतिसिया लोबो (विधवा पत्नी), २) श्री. केविन लोबो (मुलगा) हे सदर फ्लॅटचे कायदेशीर वारदार आहेत ज्याअर्थी <mark>श्रीमती लेतिसिया लोबो</mark> व २) श्री. **केविन लोबो** यांना त्यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांत करावयाचे आहे. म्हणन जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत दावा, अधिकार, हित असल्यास किंव अन्य कायदेशीर वारसदार, दावेदार/आक्षेपकत यांना सोसायटीचे भांडवल/मालमत्तेमधील मयर सदस्याचे शेअर्स, हित हस्तांतरणास काही दाव किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खाली नमुद केलेल पत्त्यावर माझ्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून ०७ **दिवसात** सोसायटीचे भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास त्यांचे दावा आक्षेपबाबत पुराव्यांच्या प्रतींसह कळवावे. विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सद फ्लॅटबाबत सर्व आवश्यकतांची पूर्तता माझे अशील करतील आणि नंतर येणारे आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल

देनांक: ०४.०२.२०२५ सही/ ॲड. समीर सूटे ठिकाण: मुंबई जी१२, ए विंग, इमारत क्र.०१, शंकरवाडी विवा हब टाऊनच्या मागे, जोगेश्वरी (पुर्व) मुंबई-४०००६०

जाहीर सूचना

वेथे सुचना देण्यात येत आहे की**, श्री. राजेंद्र**प्रताप <mark>सिंग तेजबहादुरसिंग ठाकूर</mark> हे न्यु ओम श्री गणेश को-ऑप हौसिंग सोसायरी लि चे सदस्य होत आणि दकान क्र.०१. तळमजला. इमारत क्र.१ न्यु ओम श्री गणेश को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., मजास गाव, श्याम नगर, जोगेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६२, यापुढे सदर दुकान म्हणून संदर्भ, या टकानाचे धारक होते श्री राजेंटपताप सिंग तेजबहादरसिंग ठाकूर यांचे १५.०३.२०१८ रोजी कोणतेही नामांकन किंवा इच्छापत्र न करता निधन

ज्याअर्थी **श्री. शशी राजेंद्र प्रताप सिंग** यांर्न यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतरणाबाबत १००% शेअर. हित. अधिकार हस्तांतरणासाठी अर्ज केल आहे. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत दावा, अधिकार, हित असल्यास किंवा अन्य कायदेशीर वारसदार, दावेदार/आक्षेपकर्ता यांना प्रोसायटीचे भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स. हित हस्तांतरणास काही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खाली नमुद केलेल्या पत्त्यावर माझ्याकडे सदर सुचना प्रकाशनापासून **०७ दिवसा**र सोसायटीचे भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्यारं शेअर्स व हित हस्तांतरणास त्यांचे दावा, आक्षेपबाबत पुराव्यांच्या प्रतींसह कळवावे. विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर म्लॅटबाबत सर्व आवश्यकतांची पर्तता माझे अशील करतील आणि नंतर येणारे आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक ०४.०२.२०२५ सही/ अंड. समीर सुर्वे

पत्ता: कार्यालय क्र.२, इमारत क्र.८ अष्टविनायक कोहौसोलि., पीएमजीपी कॉलनी, अंधेरी (पर्व), मंबई-४०००९३

NEO INFRACON LIMITED CIN No: L65910MH1981PLC248089 (Formerly Known as ANUVIN INDUSTRIES LIMITED) REGD. OFF: 9, Mulji Thakersi Bidg., Sindhi Lane, Mumbai - 400 004, (Maharashtra)

,					, ,		(Rs.	in lakhs)
UNAUDITED RESUL	TS FOR TI	IE QUART	ER ENDED	31st DEC	EMBER, 20	24		
	Consolidated			Standalone				
	Quarter Ended			Year				Year
				Ended				Ended
	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.03.2024	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.03.2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations(net)	289.27	144.92	230.01	485.31	173.53	68.65	57.21	201.73
Net Profit / (Loss) from ordinary activities								
before tax	30.57	(28.28)	39.24	(6.06)	10.49	14.42	1.87	12.99
							100000000000000000000000000000000000000	
	27.90				7.16	10.58	1.87	11.14
	27.90	(32.12)	39.24	(12.66)	7.16	10.58	1.87	11.14
Paid-up equty share capital								
(Face value of Rs. 10 each)	530.68	530.68	530.68	530.68	530.68	530.68	530.68	530.68
Reserves excluding Revaluation Reserves	-	-	1-	64.26	-	-	-	116.52
a. Basic & Diluted	0.53	(0.61)	0.74	(0.24)	0.13	0.20	0.04	0.21
	UNAUDITED RESUL Particulars Total Income from Operations(net) Net Profit / (Loss) from ordinary activities before tax Net Profit / (Loss) from ordinary activities after tax Total Comprehensive Income for the period Paid-up equty share capital (Face value of Rs. 10 each) Reserves excluding Hevaluation Reserves	Particulars	UNAUDITED RESULTS FOR THE QUARTI	UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED	Consolidated Quarter Ended Year Ended 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from Operations(net) 289.27 144.92 230.01 485.31 Net Profit / (Loss) from ordinary activities before tax 30.57 (28.28) 39.24 (6.06) Net Profit / (Loss) from ordinary activities after tax 27.90 (32.12) 39.24 (12.66) Total Comprehensive Income for the period 27.90 (32.12) 39.24 (12.66) Paid-up equity share capital (Face value of Rs. 10 each) 530.68 530.68 530.68 530.68 Eamings per share(of Rs. 10'-each) (not annualised) 64.26	UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER, 20 Consolidated Quarter Ended Year Ended 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 31.32.2024 31.12.2024 31.12.2023 31.32.2024 31.12.2024 (Lnaudited) (Unaudited) (Unaudited) (Inaudited) (Inaudited) (Lnaudited) (Inaudited) (Lnaudited) (Lnaudited	UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER, 2024 Consolidated Veer Courter Ended Stand Quarter Ended 31.12.024 30.09.2024 31.12.2023 31.03.2024 31.12.2024 30.09.2024 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 31.03.2024 31.12.2024 30.09.2024 (Unaudited) (Consolidated Vear Consolidated Consolidated

The above un-audited results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of Board of Directors held on 3rd February, 2025. Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the same The Company operates in only one reportable operating segment viz. "Construction Activities" and all other activities of the Company revolveround the main business. Hence, the disclosures required under the Indian Accounting Standard 108 on Operating Segment are not applicable.

By order of the Board For Neo Infracon Limited

Ankush Meh

ग्रावी

येथे सुचना हेण्यात येत आहे की, माझी अशिल श्रीमती गीता श्यामसुंदर नाईक, यांचा नवरा स्व. श्री श्यामसुंदर यशवंत नाईक, सदनिका क.२०, बी-चिंग, दुसरा मजला, यांपैकी क्षेत्रफळ ११,५८ ची. मीटर चिल्वस, सोसादों चे नावः-ओम साई जीला अपार्टमेंट को-ऑप. ही. सी. जी., व्हिलेज-विराद, मनवेलपाडा नाका, विराद (पूढ़ी), तालुका- वसई,

जाहीर नोटीस

जिल्हा -पालघर -४०१३०३ चे मालक होते. त्यांनी सदर रू जिल्हा -पालघर -४०१३० वे सालक होते. त्यांनी सदर रक्ष मे. सवी इंटरप्राइजेजकडून दिनांक ०७/१०/२०५/, नौंदवी क. वर्काई - ५५८९-२००५ का विकत चेतली होती, गण श्री श्यामसुंदर यशवंत नाईक यांचा दिनांक-०१/०५/२०२० रोजी विदार महाराष्ट्र गण्य चेने निका शाला होता, मुज्यक्तीच्या मृत्युनंतर १) श्रीमती गीता श्यामसुंदर नाईक, (बायको), २) श्री. राष्ट्रल स्यामसुंदर नाईक (सुलगा) आणि ३) श्री देवेंद्र श्यामसुंदर लाईक (सुलगा) चदर स्वतिकाच्या जायेक आयशीर चारख आणि मालक झाले पणश्री देवेंद्र श्यामसुंदर नाईक (सुलगा) आणि श्री. ताहुक व्यामसुंदर नाईक (सुलगा) त्यांचा हिस्सा त्यांची आई म्हणूज श्रीमती गीता श्यामसुंदर नाईक वांस हस्तति करण्यासाठी ना हस्तत दाखला दिला आहे. सवर मालमसेमध्ये कोणत्याही व्यक्ती किंबा व्यक्तीकेंब हस्तांतिरिक करण्यासाठी ना हरकत दाबका दिवा आहे. सबर मानानर्रमध्ये कोणत्याही अक्ती किंवा व्यक्तीकंड कोणत्याही प्रकारचा आजेम चेतव्याहा, गावेकरू भेट, गहाण ठेवच्यासा ही गोटीस प्रकाशित झाच्यापासून १५ दिवसांच्या आत त्यांचे हुआवे शीर्कक साणि स्वारस्य कागवेपश्री पुराव्यासह वाखवावे, असे न केच्यास कोणतेही वावेस्वीकारले आपार पाहरित. आणि है समजले जाईल की कोणताही व्यक्तीला किंवा व्यक्तीला या मानामर्यमध्येकोणतेही हक्क आणि स्वारस्य नाही कळाले.

सही/- आर. एल. मिश्रा (वकील उच्च न्यायालय कार्या क २३ पहिला मजला समार्थन हाईटस रेल्वे स्थानका जवल

नालासोपारा (पूर्व), जिल्हा-पालघर-४०१२०१. दिनांक-०४.०२.२०२५ जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, १) श्री गोपालदास जी. तन्ना व २) श्रीमती नलिनी जी. तन्ना हे फ्लॅट क्र.२१०३/२१०४, २१व मजला, चॅलेंजर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेडची चॅलेंजर-१ म्हणून ज्ञात इमारत, ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ येथील जागेचे संयुक्त सदस्य होते. श्री. गोपालदास जी. तन्ना हे सह-मालक व सोसायटीचे सह-सदस्य असून यांचे दिनांक १६.१०.२०२४ रोजी निधन

आम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअसी व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून कार्ह दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जग काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल. मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायट उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

सही/ वकील स्मिता घाडी पत्ता: दकान क्र.७६, ईएमपी७५, फेज ४ एव्हरशाईन हेलिओ कोहौसोलि., ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ दिनांक: ०४.०२.२०२५

APPENDIX - 16 [Under the Bye-law No. 34] NOTICE

Late Mr. Anthony Santan Fernandes and Late Mr. James Estogin Plus Fernandes Members of the Citizen Petunia CHSL having, address at, Bldg No. B/5, Citizer having, address at, Bldg No. B/5, Citizen Complex, Village Juchandra, Naigaon (E) Tal. Vasal Dist Palghar-401208 and holding 50 % share in Flat 306, Third Floor, B-Wing, in the building of the society, expired on 15/03/2023 and 31/01/2024 respectively. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased objector or objectors to the transfer or to said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies o such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the upport of his/her/their claims/ objection nember in the capital/ property of the ociety shall be dealt with in the manne society shall be dealt with in the mannel provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10 A. M. to 5 P.M. From the date of publication of the notice till the date of

expiry of its period. Place: Naigaon(E) Date: 02/02/2025 Place: Naigaon(E)
Date: 02/02/2025
Sunflower CHS Ltd, C-14, Naigaon(East)
Vasal, Palghar-401208 9323950767.
9284444267 tnst2010@gmail.com

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.

CIN: L31909MH1983PLC220457 Regd off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, Vadala (F) Mumbai- 400037 Tel -27750662 Email: kusammeco.acct@gmail.com

Website: www.kusamelectrical.com NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company w pe held on Friday, 14th February, 2025 at 03.00 pm to consider and approve, the Un-Audited Financial Results for the quarter ended 31st December, 2024. For, Kusam Electrical Industries Limite

Amruta Lokhande Company Secretary & Compliance Office Place · Mumbai Date: 03rd February, 2025

जाहीर नोटीस

यादारे कलविण्यान येने की वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव विरार, ता. वसई, जि. पालघर येथील सर्वे नं. १२७, हिस्सा नं. १/१ एकुण क्षेत्र हे.आर.प्रति. ०-१३–६५, आकार रू ०-२५ पैसे ही जमिन मिळकत ("उक्त मिळकत" (१) सभाष वासदेव चौधरी. (२) कमार वासदेव चौधरी, (३) नितिन वासुदेव चौधरी, (४) सोनल दिनेश चौथरी, (५) नयन दिनेश चौथरी, (६) स्वराली दिनेश चौथरी, (७) सुमन हेमंत चौथरी ('उक्त मालक') यांच्या मालकोची असन त्यांच्या नावे महसली अभिलेखांमध्ये नोंद आहे. उक्त मिळक गझ्या अशिलांनी विकसनासाठी घेण्याचे ठरविले असून सदर मिळकतीचे उक्त मालकांचे मालकं हक्क निर्वोवाद असल्याबाबतचा दाखल मिळण्यासाठी त्यांनी मला विनंती केलेली आहे पासाठी उक्त मालकांचे उक्त मिळकतीचे मालर्क हक्क, अधिकार, कब्जेवहीवाट निर्विवाद व बोजाविरहीत असल्याबाबत मी खातरजमा करीत आहे. तरी उक्त मिळकतीबाबत कोणाचाई कोणताही मालकी हक्क,हितसंबंध, अधिकार व अन्य प्रकारे कोणताही विक्री, कुळ, वहीवाट कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार, हकमनामा आदेश, मृत्युपत्र, वारसा, आदी वा अन्य कोणताह हक्क, हितसंबंध, हिस्सा, अधिकार असल्यार त्यांनी त्याबाबतच्या लेखी व कागदोपत्री पराव्यांच प्रतींसह मला "ओ /३०३, वेदांगी टॉवर, नॅशनल शाळेच्या समोर, कारगिल नगर, विरार (पू), ता वसई, जि. पालघर ४०१ ३०५" हया पत्त्याव प्रस्तुत नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांचे आत कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणतार्ह हक्क, हितसंबंध वा अधिकार नाही व असल्यास सोड्न दिला आहे, असे समजण्यांत येऊन उक्त मिळकतीचे मालकी हक्क निर्विवाद असल्याच

योगेश प्रमोद विरास्कर, वकील

दाखला जारी करण्यांत येईल, हयाची कपया नों

सूचना

वेथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशीत श्रीमती ममता विप्रादास महाजन या र/ठि लॅट क्र.बी-४०१, क्षेत्रफळ ४५७.२७ चौ.फु कार्पेट क्षेत्र, ४था मजला, गायत्री कपा, गाव एक्स बाभई नाका, एल.टी. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई १०००९२ या जागेच्या कायदेशीर वारसदा एक असून सदर जागा श्रीमती सत्यवती प्रसा देव व स्वर्गीय श्रीमती मीरा दुश्यंत महाज यांच्या मालकीची होती, यांचे मुंबई येथे दिनांव १४.०६.२०२० रोजी निधन झाले, त्यांचे मृत् गेंदणी क्र.डी-२०२०:२७-९०२७७-००१७० दिनांक २२.०६.२०२० आहे. श्रीमती मीरा दुश्यं **महाजन** यांचे अन्य कायदेशीर वारसदार अर्था यांचे पती श्री. दुश्यंत गणेश महाजन, विवाही नुली <mark>श्रीमती मालविका राजेंद्र महाजन, श्रीमत</mark> . रत्यवती प्रसाद देव व नात श्री. पार्थ विपादार नहाजन आणि नात **कुमारी नंदिता वि**प्रादार नहाजन हे आहेत, यांनी दिनांक १०.०८.२०२ ोजीचे क.बीआरएल९-१३०५१-२०२२ नस कता करारनामाद्वारे माझ्या अशिलाकडे त्यां निधकार मुक्त केले आणि श्रीमती सत्यवती प्रसा देव यांच्यासह माझे अशील ५०% मालक झाले स्वर्गीय श्रीमती मीरा दुश्यंत महाजन यांचे अन कोणीही कायदेशीर वारसदार नाहीत, जे सदर फ्लॅटव दावा करतील

अन्य कायदेशीर वारसदार किंवा अन्य व्यक्तींन सदर फ्लॅटवर विक्री, अदलाबदल, अधिभार वक्षीस, न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, तारण गलकीहक किंवा अन्य इतर प्रकारे काही दाव मसल्यास त्यांनी लेखी दस्तावेजी पुराव्यांसह खालीत न्वाक्षरीकर्त्येकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर आजच्या तारखेपासून **१४ दिवसात** कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, सदर पलॅटवर **होणताही दावा नाही**.

गज दिनांकीत ०४ फेब्रुवारी, २०२५ संतोप एम. पितळे वकील व भारत शासन नोटर्र १०/डी-८, कल्पतरु को-ऑप.हौ.सोसायर लि., सुविद्या शाळेजवळ, गोराई(१) बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१

जाहीर नोटीस सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या

थेते की, कै.अनुजा अशोक भडकमकर ह्या सदनिक क्र. २०१, दुसरा मजला, रोहन को.ऑ.हौ. सो.लि क्रेष्णा स्थळ. अहमदाबाद रोड. दिल्ली दरबार हॉटेलच्य मागे, मिरा रोड (पुर्व), ता. आणि जिल्हा ठाणे च्य लक होत्या, तरी कै अनुजा अशोक भडकमक यांचे दिनांक ०७/०२/२०१६ रोजी निधन झाले आहे त्यांर्न नामनिर्देशन केलेले नव्हते आणि आता के अनु अशोक भडकमकर यांच्या पश्चात १)श्री. अशोक विष ाडकमकर (पती), २)सौ. अदिती मिलिंद घर विवाहीत मलगी) आणि ३)श्री अमेय अशोव भड़कमकर (मलगा) हे त्यांचे वारस आहेत. तरी त्यापैव माझे अशील श्री अमेय अशोक भड़कमकर यांनी सद मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी रोहन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादी iस्थेकडे अर्ज केला आहे. व ज्यासाठी अन्य वारसद हणजेच १)श्री. अशोक विष्णु भडकमकर (पती), २)सँ नदिती मिलिंद घरत (विवाहीत मुलगी) यांनी त्यांच नाहरकत ही दिली आहे व त्याचकरीता त्यांच्याद्वा दनांक १३/१०/२०१६ रोजी हक्कसोडपत्र ही बनविण्या गले आहे ज्याचा दस्त क्र. टनन - ७ -१३५३२ /२०१६ दि. १३/१०/२०१६ असा आहे, अशाप्रकारे आत थ्री.अमेय अशोक भडकमकर हे सदर सदनिकेचे १० टक्के मालक असुन सदर सदनिका ही आजतागाय यांच्या मालकी आणि कब्जेवहिवाटीत आहे.

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव गणीदार हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे सद सदनिका मिळकतीसंबंधी अन्य कोणाचाही कोणताह विक्री, कळरग, कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारच क्क. हितसंबंध. हिस्सा. अधिकार असल्यास त्यांन त्याबाबत लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन ाव्या अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकार च हक्क, हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सदर पदिनकेसंबंधीची पुढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकड़न करण्यात येईल याची नोंद घ्यावी

ॲड.सचिन एम. पाटील ात्ता : १५१, सत्यम शिवम शॉपिंग सेंटर, रेल्वे स्टेशन जवळ, नालासोपारा (प), ता. वसई, जि. पालघर

जाहीर नोटीस सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या

808 303

वेते की, **श्री. हरिभाऊ रामचंद्र मेंढेकर आणि श्रीमती** शिल्पा दिनेश पवार उर्फ शिल्पा हरिभाऊ में ढेकर, सदनिका क्र. बी/०६, तळ मजला, न्यू अमी पार्क को.ऑ.हौ.सो.लि., बिल्डींग नं. बी -१२, निळेमोरे नालासोपारा पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१ २०३ चे संयक्त मालक होते. तरी त्यापैकी कै हरिभाऊ रामचंद्र मेंढेकर याचे दिनांक २९/०४/२०२ ाजी निधन द्वाले आहे व त्यांच्यापश्चात आता **१)श्रीमर्त** नेर्मला हरिभाऊ मेढेकर (पत्नी),२)सौ. सीमा शशांक धेपे (विवाहित मलगी), ३)श्री. संदिप हरिभाऊ मेंहेक (मलगा), ४) सौ. शिल्पा दिनेश प्रवार (विवाहि नगी) आणि ५) सोनाली हरिभाऊ मेढेकर (मुलगी त्यांचे वारस आहेत तरी त्यापैकी माझे अशिल श्री **संदिप हरिभाऊ में हेकर** यांनी सदर मयत सभासदा भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी न्यू अम nर्क सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अ_व केला आहे ज्याकरीता अन्य वारस यांनी त्यांची नाहरक ही टिली आहे.

तरी या नोटीशीव्हारे संस्थेच्या भांडवलात मालम असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव मागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकत . संबंधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कळरग, कब्जा गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार व अन्य कोणत्याही प्रकार चा हक्के. हितसंबंध, हिस्सा प्रधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पराव्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसाँच्या आत ाला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध हेस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिकेसंबंधीचे पढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकड करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ॲड. निशिगंधा जयंत परब त्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प) 808 303.

जाहीर नोटीस

मिरा भाईंदर क्षेत्रातील साई संकल्प सदन सोसायटी लिमिटेड, नवघर गांव, भाईंदर (पूर्व), जि.ठाणे मध्ये सदनिका क्रमांक ए विंग १०१ आणि ए विंग १०२ श्री. श्रीनिवास विठोबा बिरादार १००% शेअर प्रत्येकी फ्लॅट चे कार्यालयात दफ्तरी नोंद आहे. त्यांचे दिनांक १२/०३/२०२१ रोजी निधन झाले असुन त्यांच्या नावावर असलेले दोन्ही रुमचे प्रत्येकी १००% शेअर हक्कसोड करारनामा प्रत बनवून रजिस्टर ऑफीस मधून घेण्यात आली आहे. वारसाहक्काने श्री. विक्रांत श्रीनिवास बिरादार ह्यांच्या नावे करण्याची त्यांनी हस्तांतरण करणे मागणी साई संकल्प सदन सोसायटी कार्यालयात केली आहे. महाराष्ट्र प्रतिक अधिनियम १९४७ प्रकरण ८ मधील कलम १ व (२) नुसार नाव चढवण्यासाठी बाबत प्रसिद्धी देण्यात येत आहे.

वरील हक्क सोडपत्र हस्तांतराबाबत कोणाचीही तक्रार व हरकत करायची झाल्यास १४ दिवसाच्या आत साई संकल्प सदन सोसायटी कार्यालयात लेखी पुराव्यासह कागदपत्र दाखल करावे. मुदतीनंतर आल्यास तक्रारीचा विचार केला जाणार नाही.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by client Shri Chandulal Hiralal Nai that he is intending to purchase land bearing Survey no 22/1/1/1 in revenue village Khambale Taluka Dahanu Dist Palghar having area admeasuring 8000 Sq meters from Shri Anantprasad Dattatrey Babrekar Shri Anantprasad Dattatrey Babreka is the owner of Survey no 22/1/1/1 in revenue village Khambale Taluka Dahanu Dist Palghar having area admeasuring 8000 Sq meters as per latest 7/12 Extract

All the banks, financial institution, Persons etc. are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim, whatsoever regarding the claims, objections from any person having right, title interest in the application property by way of legal heirs etc. with sufficient proof within 15 days from this notice otherwise it will be treated that noting objections or claim is their over. Adv. Kishan Soni

9324116249 Shop No 20, Janki Legacy Ramdev Park Road. Mira Road, East 401107

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील <mark>श्रीमत</mark>

ममता विप्रा<mark>दास महाजन</mark> या र/ठि.: फ्लॅट क्र.ए१०१ क्षेत्रफळ ४१८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, गायर्त्र कपा. गाव एक्सर, बाभई नाका, एल टी. रोड, बोरिवर्ल पश्चिम. मंबई-४०००९२ या जागेच्या कायदेशी वारसदारांपैकी एक असून सदर जागा **श्रीमती मालविका** आर. महाजन व स्वर्गीय श्रीमती मीरा दुश्यंत महाज यांच्या मालकीची होती, यांचे मुंबई येथे दिनांक १४.०६.२०२० रोजी निधन झाले, त्यांचे मृत्यु नोंदर्ण क डी-२०२० २५-९०२५५-००१५०३ दिनांक २२.०६.२०२० आहे. श्रीमती मीरा दश्यंत महाजन यांचे अन्य कायदेशीर वारसदार अर्थात त्यांचे पती **श्री** दश्यंत गणेश महाजन, विवाहीत मुली श्रीमर्त गालविका राजेंद्र महाजन, श्रीमती सत्यवती प्रसार देव व नात श्री. पार्थ विपादास महाजन आणि नात कमारी नंदिता विद्यादास महाजन हे आहेत. यांनी दिनांव १०.०८.२०२२ रोजीचे क्र.बीआरएल९-१३०५०-२०२२ नुसार मुक्तता करारनामाद्वारे माझ्या अशिलाकडे त्यांच अधिकार मक्त केले आणि श्रीमती मालविका राजेंत **महाजन** यांच्यासह माझे अशील ५०% मालक झाले स्वर्गी<mark>य श्रीमती मीरा दुश्यंत महाजन</mark> यांचे अन्य कोणीर्ह कायदेशीर वारसदार नाहीत. जे सदर फ्लॅटवर दाव

आता माझ्या अशिलांना सदर फ्लॅट **स्थन्ना ओ**ड्डेटी यांच्याकडे विक्री करीत आहेत.

अन्य कायदेशीर वारसदार किंवा अन्य व्यक्तींना सद फ्लॅटवर विक्री, अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास बारसाहक, ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकीहक किंव अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी लेर्ख इस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्येकडे खार्ल नमुद केलेल्या पत्त्यावर आजच्या तारखेपासून १४ दिवसां कळवावे. अन्यथा सदर फ्लॅटची विक्री पुर्ण केर्ल जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारव असणार नाही

आज दिनांकीत ०४ फेब्रुवारी, २०२५

संतोप एम. पितठे वकील व भारत शासन नोटरी १०/डी-८, कल्पतरु को-ऑप.हौ.सोसायटी लि बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१

Redevelopment Tender Notice

Invite sealed offers from reputed **Builders/ Developers for the Proposed Joint Redevelopment of our Housing Societies** Bldg. 412-Aarambh chs ltd. Bldg- 413 Sai vatsalya chs. ltd. Bldg 414-Savali chs ltd.

> No of members -288 Total Plot Area 2,373 Sq.mt Conveyance is yet to be obtained

Kindly submit your sealed offer on and before 4/2/2025 to 18/02/2025 6.00 pm at Arambh Chs Ltd. 7/412, R.D. Marg, Tagore Nagar Vikhroli East, Mumbai-400083 For More details Please contact

जाहिर नोटीस

9768551718/9920799621

सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.,मुंबई यांचे कार्यालय पत्ताः-६/६०३,दुर्गा कृपा को-ऑप.हौसिंग सोसायटी,हनुमान चौक,मुलूंड पुर्व,मुंबई-४०० ०८१.

सुविधा नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, पत्ताः व्होरासदन, हवा हिरा पार्क, तांबे मैदाना शेजारी कुरार गांव, मालाड (पु) मुंबई ९७

अर्जुक्रमांक १ ते २३ अर्जवा								
अ. ह्य	जाब देणा-याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रूपये	जाब देणा क्रमांक			
9	कल्पना राजेंद्र पावसकर	२८/१२/२०२४	७१९५	४६९८१	9			
२	दिपाली दिलीप पांचाळ	२८/१२/२०२४	७१९५	४६९८१	२			
3	गीता अशोक गोवडा	२८/१२/२०२४	७१९५	४६९८१	4			
8	राधा जिलेसींग थोरात	२८/१२/२०२४	७१९६	३०३२९	3			
4	नितीशा नितेश मांडवकर	२८/१२/२०२४	७१९७	२६१३८	3			
ξ	विद्या गौतम पवार	२८/१२/२०२४	७१९७	२६१३८	8			
(9	राधाबाई लक्ष्मण सोनावणे	२८/१२/२०२४	७२०१	२२८८८	२			
L	प्रियांका प्रशांत म्हाडेश्वर	२८/१२/२०२४	७२०१	२२८८८	3			
9	निलोफर मुबीन सय्यद	२८/१२/२०२४	७२०१	२२८८८	8			
0	दिप्ती दिलीप रहाटे	२८/१२/२०२४	७२०१	२२८८८	4			
19	छाया योगेश खुराडे	२८/१२/२०२४	७२०२	२२८८७	3			
12	सुपर्णा तापस माईती	२८/१२/२०२४	७२०३	२४४८७	٩			
13	विशाखा सुरेश तोरस्कर	२८/१२/२०२४	७२०४	२८७३१	٩			
18	दिपीका राहुल नाईक	२८/१२/२०२४	७२०४	२८७३१	२			
14	सुनिता मारुती सुर्यवंशी	२८/१२/२०२४	७२०४	२८७३१	8			
18	जान्हवी जयेश राऊळ	२८/१२/२०२४	७२०४	२८७३१	ч			

२८/१२/२०२४ ७२०९ २३ | मनिषा मंगेश पिलके 33864 सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेत आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने/त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देव आहोत. उपनिर्दिग्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने **दिनांक १४/०२/२०२**५ रोजी **दुपारी ०৭.००**

२८/१२/२०२४ ७२०५

२८/१२/२०२४ ७२०५

२८/१२/२०२४ ७२०५

२८/१२/२०२४ ७२०५

२८/१२/२०२४ ७२०६

२८/१२/२०२४ ७२०७

३०२८१

30769

३०२८१

३०२८१

23022

२३३६०

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास शापल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.त्या प्रमाणे वरील तारखेस तत्वपूर्वी आपला पूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रदद समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक ३ १/० १/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



जता दाव्यांसंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे

(बी. के. येल्हारे) सहकारी निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेंडरेशन लि.,मुंबई

PYR AMID Technoplast Ltd. Strong=Safe=Superior

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र. २, २ रा मजला, शाह ट्रेड सेंटर, राणी सती मार्ग पश्चिम द्वतगती महामार्गाजवळ, मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०९७.

१७ माधवी महेश चव्हाण

१८ दिपाली दिपक नाचणकर

। ९ सुवर्णा सुहास सकपाळ

२२ सविता शशिकांत चव्हाण

२१ वैशाली मंगेश शिंदे

		(रु. लाखांत, उत्पन्न प्रतिशेअर वगळता)								
अ.	11.45111.1		तिमाहीअखेर		नऊमाह	वर्षअखेर				
豖.		३१.१२.२४ (अलेखापरीक्षित)	30.09.28	३१.१२.२३	39.97.78	39.99.93	३१.०३.२४ (लेखापरीक्षित)			
			(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)				
٩	परिचालनातून महसूल	१५,३३४.९२	१३,३१४.०४	१२,८३२.२२	४२,०११.४२	३९,८७६.८४	५३,२४२.२६			
2	अपवादात्मक बाबी व करपूर्व नफा/तोटा	९०१.८२	७७२.०२	८६५.०९	२,६८४.०८	२,९६१.५२	४,००९.८७			
W.	करपूर्व नफा/तोटा	९०१.८२	७७२.०२	८६५.०९	२,६८४.०८	२,९६१.५२	४,००९.८७			
Х	कपपश्चात निव्वळ नफा/तोटा	६७९.२०	५७०.५६	६४४.२६	२,००६.४६	२,२०४.८३	२,९३४.२१			
ч	वर्षांकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	६८१.७०	५७२.४४	६४७.४६	२,०१३.३४	२,२२३.१८	२,९३०.०२			
ξ	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु.१०/-)	३,६७८.४८	३,६७८.४८	३,६७८.४८	३,६७८.४८	३,६७८.४८	३,६७८.४८			
G	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)									
	मूलभूत	१.८५	१.५६	१.७६	4.80	६.६३	۷.89			
	सौम्यीकृत	१.८५	१.५६	१.७६	4.80	६.६३	۷.89			

वरील विवरण हे सेबी (सची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनिमयन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात https://www.bseindia.com वर उपलब्ध आहे. पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

दिनांक : 03.0२.२०२५

ठिकाण : मुंबई

जयप्रकाश अगरवाल पर्णवेळ संचालक व सीएफओ डीआयएन : ०१४९००९३

TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED

CIN: L24100MH1985PLC037387 Regd. Off.: Tainwala House, Road No. 18, M.I.D.C., Marol, Andheri (E), Mumbai - 400 093 Tel No: 022-67166161 | Mobile: 091 7710013780 | Email: : cs@tainwala.in | Website: www.tainwala.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMEBR 31, 2024 (Amount in INR Lakhs)

	(Quarter ende	d	Nine Mo	Year Ended	
Particulars	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	516.12	874.51	491.22	1,624.31	2,368.05	2,423.33
Net Profit/ (loss) for the period (before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items#)	102.89	356.53	36.94	556.33	597.28	553.96
Net Profit/ (loss) for the period before Tax,						
(After Exceptional and/ or Extraordinary items#)	102.89	356.53	36.94	556.33	597.28	553.96
Net Profit/ (loss) for the period After Tax,						
(After Exceptional and/ or Extraordinary items#)	16.36	341.53	26.94	436.80	525.78	481.46
Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)						
and Other Comprehensive Income (after tax)]	589.66	965.08	234.46	3,745.90	1,391.60	1,882.18
Paid up Equity Share Capital	936.39	936.39	936.39	936.39	936.39	936.39
Reserves (excluding Revaluation Reserve)	12,056.49	11,466.82	7,820.01	12,056.49	7,820.01	8,310.58
Securities Premium Account	2,507.16	2,507.16	2,507.16	2,507.16	2,507.16	2,507.16
Net worth	15,500.04	14,910.37	11,263.56	15,500.04	11,263.56	11,754.14
Paid up Debt Capital/ Outstanding Debt		-				-
Outstanding Redeemable Preference Shares		-	-			-
Debt Equity Ratio			-			-
Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
(for continuing and discontinued operations) -						201.040
Basic and Diluted EPS	0.17	3.65	0.29	4.66	5.61	5.14
Capital Redemption Reserve	-	-	-			-
Debenture Redemption Reserve	-	-	-			-
Debt Service Coverage Ratio			-			-
Interest Service Coverage Ratio	-	-	-			-

- . The financial statements for the quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 03, 2025. The statutory auditors have expressed an unqualified opinion. The financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.
- Segments have been identified in line with the Indian Accounting Standard 108 "Operating Segment" specified under Section 133 o the Companies Act, 2013 read with rules framed thereunder.
- Figures of previous periods/years' have been regrouped/ rearranged, wherever considered necessary Company has No subsidiary/associate/joint venture company(ies), as on December 31, 2024.
- The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for quarter and nine months ended December 31, 2024 are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the company's websites (URL: https://www.tainwala.in/financial_result.html). The same can be also accessed by scanning the QR code provided below. For and on behalf of Board of Directors



Tainwala Chemicals and Plastics (India) Limited Rakesh Tainwala Chairman & Directo

DIN: 00237671

Place: Mumbai Date: February 03, 2025